

वीरमाता जीजाबाई तंत्रज्ञान संस्था  
(VJTI), माटुंगा, मुंबई या अशासकीय  
अनुदानित संस्थेच्या नवीन नियामक  
मंडळाचे (BOG) गठण करणेबाबत....

महाराष्ट्र शासन  
उच्च व तंत्र शिक्षण विभाग  
शासन निर्णय क्रमांक : संकीर्ण-११११/(११३/२२)/तांशि-२  
मंत्रालय, विस्तार भवन, मुंबई ४०० ०३२  
दिनांक : ०६ डिसेंबर, २०२२

- संदर्भ:** १. उच्च व तंत्र शिक्षण विभाग, शासन निर्णय क्र. संकीर्ण ११११/(०२/२०)/तांशि-२,  
दिनांक १० जानेवारी, २०२०
२. विद्यापीठ अनुदान आयोगाची दिनांक १२ फेब्रुवारी, २०१८ रोजीची अधिसूचना
३. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ (संलग्न महाविद्यालये, मान्यताप्राप्त परिसंस्था आणि संचलित  
किंवा घटक महाविद्यालये यांना स्वायत्तता देण्याबाबतची मानके) एकरूप परिनियम, २०१८,  
दिनांक १४ जानेवारी, २०२२
४. संचालक, तंत्र शिक्षण यांचे पत्र क्र. १७/तांशि-सं/संचालक/विश्वस्त मंडळ/२०२२/१६८,  
दिनांक १२ ऑक्टोबर, २०२२

**प्रस्तावना :**

राज्यातील शासकीय तथा अशासकीय पूर्णतः अनुदानित शासन मालकीच्या स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालये/ संस्थांमधील नियामक मंडळावर राज्य शासनाद्वारे नियुक्त अध्यक्ष व सदस्यांच्या नियुक्त्या संदर्भ क्र. १ येथील दिनांक १० जानेवारी, २०२० रोजीच्या शासन निर्णयान्वये रद्द करण्यात आल्या आहेत.

तदनंतर, मा. अध्यक्ष, विश्वस्त मंडळ तथा मा. मंत्री (उच्च व तंत्र शिक्षण) यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक ०६ ऑक्टोबर, २०२२ रोजी वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्था, माटुंगा, मुंबई व श्री. गुरु गोबिंद सिंघजी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान संस्था, नांदेड या दोन अनुदानित अशासकीय संस्थांच्या विश्वस्त मंडळाची बैठक संपन्न झाली. सदर बैठकीत श्री. गुरु गोबिंदसिंघजी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान संस्था, नांदेड या अशासकीय अनुदानित स्वायत्त संस्थेच्या नियामक मंडळावर विश्वस्त मंडळाकडून नामनिर्देशित करावयाच्या अध्यक्ष व सदस्यांच्या नियुक्तीबाबत निर्णय घेण्यात आला. त्यानुसार, वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्था (VJTI), माटुंगा, मुंबई या अशासकीय अनुदानित स्वायत्त संस्थेच्या नियामक मंडळाचे नव्याने गठन करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

**शासन निर्णय :**

संदर्भ क्र. २ येथील दिनांक १२ फेब्रुवारी, २०१८ रोजीची अधिसूचना तसेच, संदर्भ क्र. ३ येथील दिनांक १४ जानेवारी, २०१९ रोजीच्या अधिसूचनेतील तरतुदीनुसार, तंत्र शिक्षण संचालनालयाच्या अखत्यारितील वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्था (VJTI), माटुंगा, मुंबई या अशासकीय अनुदानित संस्थेच्या नियामक मंडळाचे गठण पुढीलप्रमाणे करण्यात येत आहे-

अ.क्र.	प्रवर्ग व संख्या	नियुक्त व्यक्ती
अ	व्यवस्थापनाद्वारे नियुक्त सदस्य (५)	१) डॉ. आनंद देशपांडे- (अध्यक्ष) अध्यक्ष, पर्सिस्टन्ट सिस्टम्स लि, पुणे २) डॉ. सुधीर मेहता, (सदस्य) अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, पिनेकल इंडस्ट्रीज लि., शिवाजीनगर, पुणे ३) प्रा. मकरंद कुलकर्णी, (सदस्य) प्राध्यापक, यंत्र अभियांत्रिकी, आय.आय.टी. पवई, मुंबई ४) डॉ. श्रेयस खाचणे, (सदस्य) तांत्रिक संचालक, आर्केडिस, ठाणे ५) श्री. जहांगीर पेटिट, (सदस्य) फ्रामजी दिनशाँ, एन. एम. पेटिट मेमोरियल फंड, मुंबई यांचे प्रतिनिधी (सदस्य)
ब	शिक्षक प्रतिनिधी (२)	संस्थेचे संचालक/ प्राचार्य यांचेकडून सेवाज्येष्ठतेनुसार आळीपाळीने नामनिर्देशित (२ सदस्य)
क	उद्योजक / शिक्षणतज्ञ (१)	श्री. सुहास मेहता (सदस्य) संचालक, एसएमसी इन्फ्रास्ट्रक्चर्स प्रा. लि., ठाणे
ड	विद्यापीठ अनुदान आयोग प्रतिनिधी (१)	विद्यापीठ अनुदान आयोगामार्फत नामनिर्देशित (सदस्य)
इ	राज्य शासन प्रतिनिधी (१)	संचालक , तंत्र शिक्षण , महाराष्ट्र राज्य (सदस्य)
ई	विद्यापीठ प्रतिनिधी (१)	संबंधित विद्यापीठाकडून नामनिर्देशित (सदस्य)
फ	पदसिद्ध सदस्य सचिव (१)	संचालक/ प्राचार्य, वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्था (VJTI) माटुंगा, मुंबई (सदस्य सचिव)

२. संचालक/प्राचार्य, वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्था यांनी शिक्षक प्रतिनिधी, विद्यापीठ अनुदान आयोग प्रतिनिधी व विद्यापीठ प्रतिनिधी यांच्या नियुक्तीबाबत संस्थास्तरावरून कार्यवाही करावी.

३. उपरोक्त नियामक मंडळाची मुदत ३ वर्षे कालावधीकरिता असेल. तथापि, विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे नामनिर्देशित व्यक्तीची मुदत ५ वर्षे इतकी असेल.

४. या शासन निर्णयान्वये गठीत करण्यात आलेल्या नियामक मंडळांच्या बैठकांसाठी तथा संस्थेच्या निगडीत अन्य कामकाजासाठी व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष तथा सदस्य यांना महाराष्ट्र राज्याच्या सचिव स्तरावरील अधिकाऱ्यास देय असणाऱ्या प्रवासाच्या सवलती, प्रवास भत्ता व बैठकभत्ता देय राहिल.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२२१२०६१७३३०१६६०८ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(विनोद व. दळवी)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

- १) मा. राज्यपाल, तथा कुलपती यांचे प्रधान सचिव, राजभवन, मलबार हिल, मुंबई.
- २) मा. मुख्यमंत्र्यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
- ३) मा. मंत्री, उच्च व तंत्र शिक्षण यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
- ४) मा. राज्यमंत्री, उच्च व तंत्र शिक्षण यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
- ५) मा. मुख्य सचिव यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई.
- ६) मा. सचिव, मनुष्यबळ विकास मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली.
- ७) मा. सचिव, आर्थिक कार्य विभाग, भारत सरकार, नवी दिल्ली.
- ८) मा. सचिव, विद्यापीठ अनुदान आयोग, नवी दिल्ली.
- ९) मा.अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव सर्व मंत्रालयीन विभाग
- १०) संचालक, अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद, नवी दिल्ली
- ११) संचालक, तंत्र शिक्षण, महाराष्ट्र राज्य, मुंबई
- १२) संचालक, श्री. गुरु गोबिंद सिंघजी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान संस्था, नांदेड
- १३) प्राचार्य, सर्व शासकीय अनुदानित अभियांत्रिकी महाविद्यालये
- १४) सर्व विभागीय सहसंचालक, तंत्रशिक्षण
- १५) सचिव, महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई
- १६) महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता) महाराष्ट्र १/२, मुंबई/नागपूर
- १७) महालेखापाल (लेखापरीक्षा) महाराष्ट्र १/२, मुंबई/ नागपूर
- १८) अधिदान व लेखा अधिकारी मुंबई/ निवासी लेखा परीक्षा अधिकारी
- १९) कुलसचिव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे
- २०) कुलगुरु, रसायन तंत्रज्ञान संस्था, माटुंगा, मुंबई
- २१) कुलसचिव, सर्व अकृषी विद्यापीठे
- २२) उच्च व तंत्रशिक्षण विभागातील सर्व कार्यासने
- २३) महासंचालक, माहिती व जनसंपर्क मंत्रालय, मुंबई
- २४) अवर सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, विधानभवन, मुंबई.
- २५) निवड नस्ती - तांशि-२.